

श्रलंकरण 2) KATHĀS. 61, 24. 73, 163. प्रीत्वालंकरण HALĀJ. 2, 403. Am Ende eines adj. comp. f. श्रा KATHĀS. 73, 160.

श्रलंकरण् (von श्रलंकरण) adj. einen Schmuck besitzend KATHĀS. 61, 28. श्रलंकार् (so zu betonen) 1) WILSON, Sel. Works 1, 148. — 2) TBr. 2, 3, 10, 2. — 3) Redeschmuck, Redefigur: काव्यानामलंकारः KĀVYĀD. 1, 10. Verz. d. Oxf. H. 7, b, 17. 211, a, 1. शब्दार्थयोरस्थिरा ये धर्माः शोभातिशायिनः । रसादीनुपुरुषो ऽलंकारस्ते ऽङ्गदादिवत् ॥ SĀU. D. 631. Vgl. अर्थानंकार् und शब्दालंकार.

श्रलंकारकौस्तुभ (श्र० + कौ०) m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 209, b. 210, a.

श्रलंकारचन्द्रिका (श्र० + च०) f. desgl. Verz. d. Oxf. H. 201, a, No. 480. HALL 173.

श्रलंकारमञ्जरी (श्र० + म०) f. desgl. Verz. d. Oxf. H. 210, a, No. 493. श्रलंकारमाला (श्र० + मा०) f. desgl. ebend. 387, a, No. 312.

श्रलंकारवत्, der 9te Lambaka वती so benannt nach einer Tochter des Vidjadhara-Fürsten Alāmikāraçila KATHĀS. 31, 22.

श्रलंकारविमर्शिणी (श्र० + वि०) f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 210, a, No. 493 (विमर्शणी).

श्रलंकारवत् (श्र० + वृ०) f. desgl. ebend. 207, b, No. 488. — Vgl. काव्यालंकारवत्.

श्रलंकारशोल (श्र० + शील), m. N. pr. eines Fürsten der Vidjadhara KATHĀS. 31, 15.

श्रलंकारशेष्वर (श्र० + शेष०) m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 206, b, 17.

श्रलंकारसर्वस्व (श्र० + स०) n. desgl. ebend. 113, b, 11. 126, a, 10. 210, a, No. 493.

श्रलंकारावतार (श्रलंकार + श्र०) m. desgl. ebend. 246, b, No. 622. HALL 162.

श्रलंकारोपाद्याय (श्रलंकार + उ०) m. N. pr. eines Mannes Wasser- LIJEW 290.

श्रलंकार्प (von 1. कर् mit श्रलम् adj. was geschmückt werden soll, — wird SĀU. D. 263, 5. °ल् n. nom. abstr. 103, 12).

श्रलंकास m. = श्रलंकार Schmuck NALOD. 2, 52.

श्रलंकाति 1) KATHĀS 73, 339. 73, 71. — 2) KĀVYĀD. 1, 19. SĀU. D. 238. नायालंकृतयः 433. 471.

श्रलंक्रिया Schmuck der Rede: देष्मुक्तं गुणीरुहमपि येनादिक्तं वचः । स्त्रीद्रुपमिव नो भाति तं ब्रुवे ऽलंक्रियोच्चायम् ॥ Verz. d. Oxf. H. 214, a, No. 309.

श्रलज्, °चित् TS. 5, 4, 41, 1. KĀTH. 21, 4.

श्रलसम (von श्रलम्) adj. gar wohl vermögend, mit infln. BuĀG. P. 6, 17, 37.

श्रलपद्म (श्रल + पद्म) m. eine best. Stellung der Hand Verz. d. Oxf. H. 86, d, 27. 202, a, 30 und N. 1. श्रलपद्मक 5.

श्रलपद्मव श्रल + प०) m. = श्रलपद्मक ebend. 202, a, 3.

श्रलदध्मूमिक (3. श्र - लब्ध - मूमिका) adj. nicht Fuss gefasst habend, nicht erreicht habend; davon nom. abstr. °ल् n. JOGAS. 1, 30.

श्रलम्, पुरुषैरलमर्थस्ते विदिते: कुलशीलतः in hohen Grade, gar sehr MBU. 15, 187. निष्कलवमलं पाति Spr. 3738. प्रीतिमाविष्करोत्पत्तम्

630. उत्तमं मुचिरं नैव विपदो ऽभिभवत्यलम् Dṛṣṭiñātāc. 79 in HAEB.

Anth. 224. कामानामपि दातारम् — न मृष्यति स्वर्मतामलं त्रियः können

ihm durchaus nicht leiden MBU. 13, 2228. — 1) नालं सुखाय मुहूदो नालं डुःखाय शत्रवः । न च प्रश्नालमर्थयो (अर्थानां v. 1.) न सुखयो क्षर्लं (सुखानामलं v. 1.) धनम् Spr. 4434. — 7) a) bewirken, hervorbringen: तपस्तीर्थं ज्ञापा दानं पवित्राणां तराणिण च । नालं कुर्वति तो सिद्धिं या ज्ञानकलपा कृता ॥ BHĀG. P. 11, 19, 4. — b) med. sich schmücken ĀÇV. GRĀJ. 4, 8, 10. — Z. 3 lies 11, 3, 2, 4 st. 9, 3, 2, 4. — श्रलंकृत KĀVYĀD. UP. 8, 8, 2. स्वलंकृत MBU. 3, 7321. — 8) mit gen.: श्रलं प्रजायाः PĀNĀK. BR. 18, 3, 9.

श्रलम्पट (3. श्र + ल०) adj. nicht lustern, keusch BHĀG. P. 3, 14, 48. 22, 2. Die angegebene Etymologie nebst Bedeutung und Stelle zu streichen.

श्रलंप्रवनन (श्रलम् + प्र०) adj. zeugungsfähig ĀÇV. ČA. 9, 7, 22.

श्रलम्बव् (3. श्र + ल०) absol. ohne sich auf Etwas zu stützen d. i. im Fluge, durch die Luft fliegend: सो ऽलम्बवं तीर्थमासाद्य MBU. 1, 1377.

श्रलम्बुप 1) b) lies eine best. Pflanze st. Erbrechen und streiche das Eingeklammerte. — c) MBU. 7, 4065. 4072. — 2) c) MBU. 9, 2931. fgg. KATHĀS. 121, 116. — d) Bez. einer best. Ader Verz. d. Oxf. H. 236, b, 1. 8.

श्रलम्प m. N. pr. eines Mannes PĀNĀK. BR. 13, 4, 11. 10, 8.

श्रलंपनस् (श्रलम् + म०) adj. befriedigt BHĀG. P. 10, 8, 25.

श्रलर्क 1) Verz. d. Oxf. H. 309, a, 18 und N. 1. — 2) MBU. 12, 87. — 4) MBU. 3, 957. 14, 840. R. 2, 12, 40. MĀTR. P. 16, 2. fgg. (hier fälschlich अनर्क gedr.). 26, 13. 14. 23. — Vgl. दीर्घालर्क.

श्रलस 1) नालसाः प्रापुवृत्यर्थान् Spr. 1336. श्रलसस्य कुतो विद्या 3608. निद्रालसेताणा RĀGA-TAR. 3, 408. श्रावासः विल किंचिदेव दृप्तियार्थं विलासालसः Spr. 393. Auch = श्रालस्य Schlaffheit u. s. w.: सालसैर्दृष्टिपतिः R̄T. 6, 30. — Sp. 460, Z. 1 मदालसा PRAB. 43, 3 ist N. pr. — Vgl. मदालस, मक्षालस.

श्रलसक Verz. d. Oxf. H. 304, a, 22. 312, b, 7.

श्रलात, श्रलातं तिन्दुकास्येव मुहूर्तमपि हि व्यल । मा तुषायिरिवान्चिर्यूमायस्व तिन्नीविषुः ॥ MBU. 3, 4507. SPR. 4731. VARĀH. BRU. S. 89, 1. Z. 4 lies GAUDĀPĀDA'S.

श्रलातानी (श्रलात + अन �auge) f. N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBU. 9, 2626.

श्रलातु 1) n. die Frucht: मङ्गलत्यलात्वनि शिला: फ्लवते MBU. 2, 2196. °वीणा ČIKSHĀ 28 in IND. ST. 4, 333.

श्रलातुकु न. Flaschengurke (die Frucht) AV. 20, 132, 2.

श्रलातुकेश्वर (श्रलातुक oder ऋका + ई०) n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 77, b, 15.

श्रलात्य Z. 2 lies पंवस्व st. पंवस्य.

श्रलात्य lies nicht tanzend und vgl. noch न लघ्वलात्यानि गतानि दं- सवत् SPR. 1337.

श्रलिकातीर्थ n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 67, b, 18.

2. श्रलिङ् keine Kennzeichen habend JOGAS. 1, 45. 2, 19. WEBER, RĀMAT. UP. 338.

श्रलिन् 1) der Scorpion im Thierkreise VARĀH. BRU. S. 3, 40. 40, 5. — 2) SPR. 4687. BHĀG. P. 10, 13, 6. Die Biene ist wie der Scorpion nach ihrem Stachel benannt.

श्रलिनी Bienenschwarm BHĀG. P. 10, 34, 35.

श्रलिन् 3) UGGVĀL. ZU UNĀDIS. 4, 85. VARĀH. BRU. S. 33, 32. fgg. MĀLĀV. 34, 20 (im Prākrit). pl. चिं. 3, 48. — 2) die neuere Ausg. des VP. (II.